

शुवाकी वलदुषीठ, कुलुहलडूर

दूर शलकुषण कुँदुर

सूकुनल

1. www.unishivaji.ac.in ==>Distance Education ==>Grievance Redressel Cell यल ललंकवरून Manual Application Form for Grievance हल Download करून घुवल.
2. सदरकुल Manual Form संपूरुणणे भरून आवशुयक ती कुलगदडतुरे व Manual Form स्कँन करून तुु gre_cde@unishivaji.ac.in यल email ID वर डलठवलवल.
3. वलदुषलथुरुलने आवशुयक तुल कुलगदडतुरलंसहलत डलठवललेलुतुल अरुकलकुल वलकुलर करतल येरुलल. अडूरुण अरुकलकुल वलकुलर करतल येणलर नलही. यलकुी वलदुषलथुरुलने कुडडुतुल नुुंद घुवलवी.



Shivaji University, Kolhapur
Center for Distance Education
Manual Application form for Grievance

To
The Director
Center for Distance Education
Shivaji University, Kolhapur

1. Name - _____
(Surname) (First Name) (Father /Husband Name)

2. Mother Name : _____

3. i) Male ii) Female iii) Trans Gende (Give \checkmark this mark to Suitable Alternative)

4. Physically Handicapped: i) Yes ii) No (Give ' \checkmark ' Mark in appropriate Box)

5. Address for Communication : _____

Mobile No:

Pin Code :

Email Id : _____

6. Course Details : BA/ B.COM/MA/M.COM/M.SC/MBA/MCom(Valuation Of Real Estate),
P.G Diploma in Translation (Give \checkmark this mark to Suitable Alternative)

PRN No : _____

Name of Study Center : _____

7. Grivence Related To : (Give \checkmark this mark to Suitable Alternative)

Administrative <input type="checkbox"/>	Academic <input type="checkbox"/>	Examination <input type="checkbox"/>	Other <input type="checkbox"/>
1. Admission <input type="checkbox"/>	1. Contact Session <input type="checkbox"/>	1. Pre Exam <input type="checkbox"/>	
2. Study Center <input type="checkbox"/>	2. Self Instractional <input type="checkbox"/>	Exam Form <input type="checkbox"/>	
	Material <input type="checkbox"/>	Hall Ticket <input type="checkbox"/>	
	3. Passing Certificate <input type="checkbox"/>	2. During Exam <input type="checkbox"/>	
		Exam Center <input type="checkbox"/>	
		Question paper related <input type="checkbox"/>	
		3. After Exam <input type="checkbox"/>	
		Result <input type="checkbox"/>	

8. Describe your Grievance (It is Mandatory)
(Attach Concern/Appropriate Documents related to your Grievance).

9. Provide expected solution over your Grievance (It is Mandatory).

10. Details of Documents attached.

Signature of the Applicant